

Ind. St. 3, 371. Hit. 7, 12. I, 12. बुद्धि 161. मिथ्या° KATHÁS. 6, 126. झ° MBh. 6, 1625. सुच. 2, 360, 13. R. GORR. 2, 7, 2. Spr. 507. ज्ञयापीड° der kluge Gáj. RÍGA-TAB. 4, 488. in der Bed. *stich verstehend auf* mit einem im loc. gedachten Begriffe compon. गाणा शौण्डादि zu P. 2, 1, 40. स्वार्थ° MBh. 1, 5568. आत्मार्थ° HARIV. 7909. मधुरालापानिसर्ग° KUMÁRAS. 4, 16. रति° 18. नय° PAÑKAT. III, 102. Hit. I, 27. प्रज्ञापीडन° RÍGA-TAB. 5, 164. बुद्धि° R. 6, 13, 7 ist = बुद्ध्या प°. पण्डित fehlerhaft für पिण्डित VET. in LA. 15, 8 — 2) m. N. pr. eines Mannes, = पण्डितक MBh. 6, 3910. figg. eines in eine Gazelle verwandelten Brahmanen HARIV. 1210. — 3) m. *Wethrauch* H. an. Med.

पण्डितक (von पण्डित) 1) adj. subst. *unterrichtet, klug, ein unterrichteter —, gelehrter Mann* MBh. 12, 6736. — 2) m. N. pr. eines der Söhne des Dhrtarashtra MBh. 1, 2736. 6, 3910.

पण्डितज्ञातीय (प° + ज्ञा°) adj. *ziemlich klug, recht gelehrt* VJUP. 13.

पण्डितता (von पण्डित) f. *Klugheit, Verständigkeit: अपण्डितता विधे: BHART. 2, 88.*

पण्डितत्व (wie eben) n. *Klugheit, das sich-Verstehen auf Etwas: वञ्चना° MRKÁH. 17, 12.*

पण्डितमानिक (vom folg.) adj. *sich für unterrichtet, klug haltend: मूर्ख MBh. 12, 6738.*

पण्डितमानिन् (प° + मा°) adj. dass. P. 3, 2, 83, Sch. MBh. 3, 13041. 4, 113. 13, 2195. R. 3, 55, 20. 6, 7, 18. st. मन्दितमानिनि R. GORR. 2, 7, 3 ist पण्डित° zu lesen.

पण्डितमन्य (पण्डितम्, acc. von पण्डित, + म°) adj. dass. P. 3, 2, 83, Sch. AK. 3, 4, 27, 106. PRAB. 20, 15.

पण्डितमन्यमान (प° + म°) adj. dass. MUND. UP. 1, 2, 8. die v. l. पण्डिता मन्यमाना: st. पण्डितम°.

पण्डितराज (प° + राज) m. *der Fürst unter den Gelehrten, Bein. grosser Gelehrter* Verz. d. Oxf. H. No. 236. als N. pr. Burn. BHÁG. P. I, LXXVIII.

पण्डिताय (von पण्डित), °तायते *unterrichtet —, klug werden* गाणा भृशादि zu P. 3, 1, 12. BHART. 5, 75.

पण्डितमिन् m. nom. abstr. von पण्डित गाणा दृढादि zu P. 5, 1, 123.

पाण्डु = पाण्डु = पाण्डु H. 562, Sch.

पाण्डु m. = पाण्डु *ein Impotenter, Eunuch* SÁH. D. 46, 4. पाण्डुक m. dass. 45, 22. 46, 4. MĀRK. P. 34, 82.

1. पैय (von 1. पाण्) 1) adj. *was einzutauschen, zu kaufen ist; n. Handelsartikel, Waare* P. 3, 1, 101. VOP. 26, 16. AK. 2, 9, 82. H. 871. ÇAT. Br. 3, 3, 3. I. GORR. 4, 1, 18. °काम KAUC. 59. तदस्य पाण्यम् P. 4, 4, 51. 5, 3, 99. 6, 2, 13. पाण्यं यच्च प्रसारितम् M. 5, 129. सर्वपाण्यविचक्षण 8, 398. 401. 9, 257. 331. 10, 85. 93. JĀG. 1, 187. 2, 245. 253. MBh. 2, 250. HARIV. 3809. R. 2, 48, 3. 67, 19. विपण्यस्थपण्या adj. RAGH. 16, 41. तं ज्ञानपाण्यं विपण्यं वदन्ति MĀLAV. 16. VARĀH. BRH. S. 7, 6. 15, 9. 11. 13. KATHÁS. 6, 36. PAÑKAT. I, 17. BHÁG. P. 9, 10, 88. वृषद्विषण्य° 3, 20, 34. दान्तिपाण्यसुखनिष्क्रय MRKÁH.

\*) Aus dem पूजार्थसु मा भूत् des Scholiasten müsste man schliessen, dass dieser पाण्य in der Red. von 2. पाण्य gefasst hätte; dazu passt aber das Beispiel nicht. Jene Worte sind einfach zu streichen; vgl. auch GOLD. MĀN. 229, a.

87, 7. मरुता पाण्यपाण्येन क्रतियं कायनैस्त्वया ÇĀNTIÇ. 3, 1 in HAB. Anth. 420. अपाण्यानां च विक्रयः *Waaren, die nicht verkauft werden dürfen*, M. 11, 62. JĀG. 3, 234. *Handelsartikel* so v. a *Handel: पाण्यपाल्यं कृषिः पाण्यं वैश्ययाज्ञीविनं स्मृतम्* KĀM. NITR. 2, 20, 14. Spr. 496. Vgl. कर्°, तर° — 2) f. झा *Cardiospermum Halicacabum* Lin. AK. 2, 4, 5, 15. RATNAM. 22; vgl. पाण्या.

2. पाण्य (von 2. पाण्) adj. *zu preisen, zu verehren; vgl. पाण्यता.*

3. पाण्यं (von पाण् 2.) adj. am Ende eines comp. nach einem Zahlwort P. 5, 1, 34. अर्धयर्थ°, द्वि° Sch.

पाण्यकम्बल (1. प° + क°) m. (संज्ञायाम्) P. 6, 2, 42 und V Art. 3 daz.

पाण्यता (nom. abstr. von 1. und 2. पाण्य) f. *das ein-Handelsartikel-Sein und zugleich Preiswürdigkeit: येनात्मा पाण्यता नीतः स एवान्विष्यते ज्ञैः । कृस्ती हेमसरुक्षेण क्रियते न मृगाधिपः ॥ DRSHĀNTAÇ. 53 in HAB. Anth. 222.*

पाण्यं und °धा (पाण्यम्, acc. von 1. पाण्य, + ध) *Panicum verticillatum* Lin., eine Grasart NIGH. Pa. Neben पाण्यंधा führt ÇKDR. u. पाण्यान्धा nach RÍGÁN. auch पाण्यधा auf.

पाण्यपति (1. प° + प°) m. *ein Besitzer von vielen Waaren, ein Grosshändler; davon nom. abstr. °त्व n.: बणिगज्जनः पाण्यपतित्वमीयात्* R. 1, 1, 96.

पाण्यभूमि (1. प° + भू°) f. *Stapelplatz für Waaren: गुण°* Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 506, Ç. l. 24.

पाण्ययोषित् (1. प° + यो°) f. *ein käufliches Frauenzimmer, Hure* M. 9, 259. TRIK. 3, 3, 63.

पाण्यवर्चस (1. प° + वर्चस्) n. VOP. 6, 78.

पाण्यविक्रयशाला (प° - वि° + शा°) f. *Kaufhalle* HALĀJ. 2, 141.

पाण्यविक्रयिन् (1. प° + वि°) m. *Waarenverkäufer, Handelsmann* R. GORR. 2, 90, 18.

पाण्यविलासिनी (प° + वि°) f. 1) *Hure* KATHÁS. 19, 82. — 2) *eine best. wohlriechende Substanz, die Klaue eines Thiers oder einer solchen ähnlich* NIGH. Pa.

पाण्यवीथिका (1. प° + वी°) f. *Markt* (nach Andern *Kaufbude, Kaufhalle*) AK. 2, 2, 2. यद्विक्रेतव्यं पाण्यवीथिकायां प्रसारितम् ÇĀNKHA bei KULL. zu M. 5, 129.

पाण्यवीथी (1. प° + वी°) f. dass. H. 988, Sch. ÇABDAM. im ÇKDR.

पाण्यशाला (1. प° + शा°) f. *Kaufhalle* H. 1002.

पाण्यस्त्री (1. प° + स्त्री) f. *Hure* BHART. 1, 89. MEGH. 26. Spr. 184. VARĀH. BRH. S. 10, 8. RÍGA-TAB. 4, 321.

पाण्यङ्गना (1. प° + अङ्गना) f. dass. H. 532. HALĀJ. 2, 335. BHART. 3, 66. KATHÁS. 24, 59.

पाण्यजिर् (1. पाण्य + अजिर्) n. *Markt* TRIK. 2, 1, 20. Nach den Corrigg. soll पाण्यजीव zu lesen sein, welches aber die angegebene Bed. schwerlich haben kann. ÇKDR. hat पाण्यजीवक gelesen und führt पाण्यजीवक als v. l. an. HĀ. 70 hat die von uns aufgenommene Form, die auch durch das Versmaass gesichert ist.

पाण्यजीव (1. पाण्य + अजीव) m. *Handelsmann* AK. 2, 9, 79. H. 867. HALĀJ. 2, 416.

पाण्यान्धा f. = पाण्यंधा RÍGÁN. im ÇKDR.